

१. प्रारंभिक मार्जिन

१.१ प्रारंभिक मार्जिनची गणना

रियल टाइम रिस्क मॅनेजमेंटच्या उद्देश्याकरिता आयसीसीएल स्टॅंडर्ड पोर्टफोलियो एनालिसिस ऑफ रिस्क (स्पॅन१) का वापर करेल.

प्रारंभिक मार्जिनची आवश्यकता व्यक्तिगत ग्राहकाच्या ऑप्शन्स व फ्यूचर्स काँट्रॅक्टच्या वेगवेगळ्या परिपक्वतेच्या समान अंडरलाइंगच्या तोट्याच्या सर्वात बिकट स्थिती सहित विभिन्न मूल्य तथा चढउताराच्या (वोलॅटिलिटी) परिवर्तनावर आधारित आहे. आयसीसीएल प्रारंभिक मार्जिन लागू करतो, जो सहभागीदारांच्या मागील एकत्रित मार्जिन व सहभागीदारांच्या डिफॉल्टच्या परिणामस्वरूप क्लोज आउट पोजिशन्सच्या मधील संभावित जोखमेस कवर करण्यासाठी पर्याप्त असतो. प्रारंभिक मार्जिन आवश्यकतेस अशा रितीने निर्धारित केले जाते कि कमीत कमी २ दिवस क्षितिजावर भावी जोखमेच्या अनुमानित वितरणाच्या कमीत कमी ९९ टक्के सिंगल टेलड कॉन्फिडेंस मधील काळास कवर केले जाऊ शकेल. आयसीसीएलला उत्पादनांच्या लिक्विडिटीच्या आधारे प्रत्येक उत्पादाकरिता मार्जिन पिरेड ऑफ रिस्क (एमपीओआर) चा अनुमान लावावा लागेल आणि आवश्यकता असल्यास प्रारंभिक मार्जिन स्तराला वाढवावे लागेल.

ग्राहकानुसार मार्जिनला ट्रेडिंग/क्लियरिंग सदस्याच्या स्तरावर वेगवेगळ्या ग्राहकांसोबत एकत्रित केले जाते. ट्रेडिंग/क्लियरिंग मेंबरच्या मालकी स्थितीची गणना ग्राहकाच्या रूपात (नेट आधारित) केली जाते.

सदस्यांवर लावल्या गेलेल्या मार्जिनला भारतीय रुपयांमध्ये वसूल केले जाते आणि एकत्रित केले जाते.

१.२ पोर्टफोलियो आधारित मार्जिनिंग

पोर्टफोलियो आधारित दृष्टिकोनांत समाविष्ट पॅरामीटर्स

अ) सर्वात बिकट परिस्थितीत नुकसान

पोर्टफोलियोच्या तोट्याचे गणन मूल्य तसेच चढउतारातील (वोलॅटिलिटी) बदलांच्या परिस्थितीच्या अन्वये पोर्टफोलियोच्या मूल्यांकनाच्या आधारावर केली जाते. या उद्देश्याकरिता वापर केल्या जाणाऱ्या परिस्थिती पुढीलप्रमाणे आहेत:

जोखिम परिस्थितीची संख्या	मूल्य सीमेच्या गुणकांमध्ये मूल्य स्थानांतरित करा	वोलॅटिलिटी रेंजच्या गुणकांमध्ये वोलॅटिलिटी घेऊन जा	मानला जाणारा तोट्याचा अपूर्णांक
1	0	+1	100 टक्के
2	0	-1	100 टक्के
3	+1/3	+1	100 टक्के
4	+1/3	-1	100 टक्के
5	-1/3	+1	100 टक्के

6	-1/3	-1	100 टक्के
7	+2/3	+1	100 टक्के
8	+2/3	-1	100 टक्के
9	-2/3	+1	100 टक्के
10	-2/3	-1	100 टक्के
11	+1	+1	100 टक्के
12	+1	-1	100 टक्के
13	-1	+1	100 टक्के
14	-1	-1	100 टक्के
15	+2	0	35 टक्के
16	-2	0	35 टक्के

वोलॅटिलिटी मध्ये वॉलिटिलिटीची वाढ व घट याच्या प्रत्येक प्राइस स्कॅन पॉइंट वर संभावित प्रीमियम मूल्याचे गणन केले जाते आणि त्यानंतर (अंडरलाइंगच्या मागील बंद च्या मूल्याच्या आधारावर) त्याची सैद्धांतिक प्रीमियम सह तुलना केली जाते. सैद्धांतिक/संभावित ऑप्शन मूल्यांच्या गणनेकरिता ब्लॅक-स्कोल्स ऑप्शन प्राइसिंग मॉडेलचा उपयोग केला जातो.

सोळा परिस्थितींपैकी कोणत्याही स्थिती अन्वये अत्याधिक तोट्यास सर्वात बिकट परिस्थितीच्या रूपात मानले जाते.

ब) प्राइस स्कॅन रेंज

प्राइस स्कॅन रेंज (पीएसआर) हा एका दिवसाचा संभावित मूल्य बदल आहे. पीएसआर वेळोवेळी आयसीसीएल द्वारे निर्धारित केला जाईल. पीएसआरला स्टॅंडर्ड डेविएशन/सिग्मा अटीमध्ये संदर्भित केले जाते. स्टॅंडर्ड डेविएशन (वोलॅटिलिटी अनुमान) चे गणन एक्सपोनेंशियली वेटेड मूविंग एव्हरेज मेथड (ईडब्ल्यूएमए) चा वापर करून केले जाते.

मागील कालावधीच्या अखेरीस वोलॅटिलिटी अनुमानाचा वापर करून कालावधीच्या अखेरीस अनुमानित टी (0टी) चा अनुमान लावला जाईल, म्हणजे कालावधी (0टी-1) च्या अखेरीस तसेच कालावधी टी दरम्यान फ्यूचर्स मार्केट मध्ये पाहिलेली परतता.

कामकाजी दिनाच्या अखेरीस वोलॅटिलिटीचा उपयोग त्यास दिवसाच्या अखेरीस प्रारंभिक मार्जिनच्या गणनेत केला जाईल.

याचे सूत्र पुढीलप्रमाणे असेल:

$$\sigma_t^2 = \lambda(\sigma_{t-1})^2 + (1-\lambda)(r_t)^2$$

जिथे:

- λ हा एक मापदंड (पॅरामीटर) आहे, जो निर्धारित करतो की केवढ्या वेगाने वोलॅटिलिटीचा अनुमान बदलतो. λ चे मूल्य सध्या 0.9 निर्धारित केले गेले आहे.
- σ (सिग्मा) चा अर्थ वायदा बाजारात दैनिक रिटर्नचे स्टँडर्ड डेविएशन आहे.
- 'रिटर्न' ला लॉगरिदमिक रिटर्नच्या स्वरूपात परिभाषित केले जाते: $rt = \ln (St/St-1)$ जिथे St टी वेळेची प्राइस आहे.

प्राइस स्कॅन रेंज व्यक्तीगत सिक्युरिटीजच्या फ्यूचर्स व ऑप्शंस साठी लिक्विडिटी सोबत लिंकड आहे. तिला 5 लाख रु.च्या एका ऑर्डर साइजच्या प्रभावी खर्चाच्या संदर्भात गणले जाते. ही लागू होणा-या कालावधी अनुसार प्राइस स्कॅन रेंज वाढवण्याच्या आवश्यकते व्यतिरिक्त ही लागू होऊ शकते.

सेबी द्वारे निर्धारित प्रभावी खर्चाचे गणन प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेस मागील 6 महिन्यांच्या ऑर्डर बुक स्नॅप शॉट्स वर विचार करून रोलिंग आधारे केली जाते. जर सिक्युरिटीचा सरासरी प्रभावी खर्च एक टक्के किंवा 1 टक्क्यांहून कमी किंवा 1 टक्क्यांहून जास्त असेल, तर अश्या अंडरलाइंगच्या प्राइस स्कॅन रेंज मध्ये वर्गमूळात 3ची वाढ केली जाते आणि जर प्रभावी खर्च एक टक्के किंवा त्याहून कमी असल्यास स्कॅलिंग द्वारे पाडली जाते. अशा त-हेने परिवर्तन प्रत्येक महिन्याच्या 15व्या कामकाजी दिवसाच्या तिसर्या कामकाजी दिवसापासून सर्व वर्तमान ओपन पोजिशन्स वर लागू आहे.

सी) वोलॅटिलिटी स्कॅन रेंज

वोलॅटिलिटी स्कॅन रेंज (व्हीएसआर) ही अशी राशी आहे, जिच्या द्वारे प्रत्येक जोखिम रेंज मध्ये वोलॅटिलिटीचा फेरबदल दर्शवला जातो. व्हीएसआर टक्क्यांमध्ये दर्शवला जातो.

परिस्थिती निर्माण साठी पीएसआर तसेच व्हीएसआर पुढील प्रमाणे असतील किंवा आयसीसीएल द्वारे वेळोवेळी केल्या गेलेल्या निर्देशानुसार इतर टक्के राहतील.

अनु.क्र.	विवरण	पीएसआर	व्हीएसआर
फ्यूचर्स			
1	स्टॉक प्रोडक्ट्स	3.5 सिग्मा	10 टक्के

1.2 प्रारंभिक मार्जिन आवश्यकता

प्रारंभिक मार्जिनला क्लियरिंग मॅम्बरच्या रोख (लिक्विड) एसेट्स मधून ऑनलाइन, रियल टाइम आधारे कापले जाते. प्रारंभिक मार्जिन विभिन्न अंडरलाइंग कमोडिटीज वर डेरिव्हेटिव्ह्स करिता किमान प्रारंभिक मार्जिनच्या अधीन असेल, जसे की खालील सारणीत दिले गेले आहे:

अनु.क्र.	विवरण	किमान प्रारंभिक मार्जिन
1	निकेल	5.00 टक्के
2	इतर कमोडिटीज	4.00 टक्के

2. कमालीचा (एक्स्ट्रीम) लॉस मार्जिन

कमालीचा (एक्स्ट्रीम) लॉस मार्जिन, क्लियरिंग सदस्याच्या लिक्विड संपत्ती मधून ऑनलाइन, रियल टाइम आधारातून कापला जातो.

अनु.क्र.	विवरण	किमान प्रारंभिक मार्जिन
फ्यूचर्स		
1	कमोडिटी डेरिव्हेटिव्स	ग्रोस ओपन पोजिशनस वर 1 टक्का

3. क्रिस्टलाइज्ड लॉस मार्जिन

इंट्रा-डे दरम्यान पोजिशन निरस्त (स्क्वेयर ऑफ) केल्यामुळे क्रिस्टलाइज्ड लायबिलिटीजच्या संचयाने उत्पन्न होणार्या जोखमेला कवर करण्यासाठी क्रिस्टलाइज्ड लॉस मार्जिन सीएलएम लावला जातो. इंट्रा-डे क्रिस्टलाइज्ड तोट्यावर नजर ठेवली जाते तसेच आयसीसीएल द्वारे सीएलएमला फक्त अग्रिम मार्जिन आधी होणा-या ट्रांजॅक्शन साठी फ्री कोलॅटरल ने ऑनलाइन रियल-टाइम आधारावर ब्लॉक केले जाते.

4. स्प्रेड मार्जिन

आयसीसीएल निम्नलिखित प्रसंगांमध्ये स्प्रेड मार्जिन प्रदान करेल:

- समान अंडरलाइंगच्या विभिन्न समाप्ती तारखेचे कॉन्ट्रॅक्ट्स तसेच
- समान अंडरलाइंग कमोडिटी वाले दोन वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स
- आयसीसीएल प्रत्येक व्यक्तिगत स्प्रेड च्या लेग्स मध्ये कमीत कमी 25 टक्के प्रारंभिक मार्जिन चार्ज करेल. 75 टक्के स्प्रेड पोजिशन वर प्रारंभिक मार्जिनच्या 75 टक्क्यांपर्यंत महत्तम लाभ मर्यादित राहिल. प्रारंभिक मार्जिनचा लाभ तेव्हाच दिला जाईल, जेव्हा प्रत्येक व्यक्तिगत कॉन्ट्रॅक्ट्स प्रथम तीन समाप्त होणा-या कॉन्ट्रॅक्ट्स पैकी एक असेल. स्प्रेड पोजिशन वर मार्जिन लाभास टेंडर अवधीच्या सुरुवातीस किंवा अखेरीस, यांपैकी जे पहिले असेल, परत घेण्यात येईल. अशा प्रकारच्या स्प्रेड पोजिशनस वर अतिरिक्त मार्जिनस लावला जाणार नाही. स्प्रेड पोजिशनस साठी ईएलएम मध्ये लाभ प्रदान केला जाणार नाही. म्हणजे ईएलएम दोन्ही व्यक्तिगत लेग्स वर चार्ज केला जाईल. आयसीसीएल आपल्या जोखिम धारणांच्या आधारे किमान निर्दिष्ट मार्जिन हून अधिक मार्जिन चार्ज करू शकतो.
- कमोडिटी कॉम्प्लेक्स मधे फ्यूचर कॉन्ट्रॅक्ट्स
आयसीसीएल कमोडिटी कॉम्प्लेक्स मध्ये सर्व फ्यूचर कॉन्ट्रॅक्ट्स च्या प्रारंभिक मार्जिनच्या पुढील अटीची पूर्तता केल्यास स्प्रेड लाभ प्रदान करेल:

- दोन कमोडिटीजच्या फ्यूचर्सच्या किंमतीच्या (r) मधील सहसंबंधाचा किमान गुणांक 0.90 आहे.
- एमटीएम कवर करण्या साठी स्प्रेड मार्जिनच्या पात्रतेसाठी पुनः परीक्षण एक वर्षाच्या किमान अवधी साठी केला गेला असावा (मागील कमीत कमी 250 दिवसांचे परीक्षण, ज्यामध्ये पुनः परीक्षणा साठी ट्रेडेड फ्यूचर्स प्राइजेसच्या दैनिक सेटलमेंट प्राइसचा उपयोग केला गेला असेल).
- पुनः परीक्षणा अनुसार स्प्रेड लाभानंतर प्रारंभिक मार्जिन कमीत कमी 99 टक्के दिवसाच्या एमटीएमला कवर करण्यासाठी सक्षम राहिला असावा.

स्प्रेड पोजिशनस वर प्रारंभिक मार्जिन मध्ये महत्तम लाभ 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित आहे. प्रारंभिक मार्जिनचा लाभ तेव्हाच दिला जाईल, जेव्हा प्रत्येक व्यक्तिगत कॉन्ट्रॅक्ट्स प्रथम तीन समाप्त होणा-या कॉन्ट्रॅक्ट्स पैकी एक असेल. स्प्रेड पोजिशन वर मार्जिन लाभास टेंडर अवधीच्या सुरुवातीस किंवा अखेरीस, यांपैकी जे पहिले असेल, परत घेण्यात येईल. अशा प्रकारच्या स्प्रेड पोजिशनस वर अतिरिक्त मार्जिनस लावला जाणार नाही. स्प्रेड पोजिशनस साठी ईएलएम मध्ये लाभ प्रदान केला जाणार नाही. म्हणजे ईएलएम दोन्ही व्यक्तिगत लेग्स वर चार्ज केला जाईल. आयसीसीएल आपल्या जोखिम धारणांच्या आधारे किमान निर्दिष्ट मार्जिन हून अधिक मार्जिन चार्ज करू शकतो.

आयसीसीएल नेहमी कमोडिटीज आणि त्याच्या सहसंबंधांच्या गतिशीलतेवर नजर ठेवून असेल आणि जर त्यात बदल असतील किंवा ज्यामुळे स्प्रेड मार्जिनचा लाभ देणे उचित नसेल, तर आयसीसीएल द्वारे योग्य पावले उचलली जातील.

5. टेंडर कालावधी मार्जिन

आयसीसीएल टेंडर कालावधी/प्री-एक्सपायरी मार्जिन लावू शकतो, जो कॉन्ट्रॅक्ट अखेरच्या पहिल्या दिवशीच्या पूर्व निर्धारित संख्येने सुरू होणा-या प्रत्येक दिवशी हळू-हळू वाढेल. आयसीसीएल विशेष कमोडिटीजच्या जोखमेच्या विशेषतांच्या आधारावर उचित स्वरूपात टेंडर कालावधी मार्जिनची मात्रा निर्धारित करेल. टेंडर कालावधी मार्जिन खरेदी आणि विक्री दोहोंवर लागू होईल.

6. डिलीवरी कालावधी मार्जिन

डिलीवरी मार्जिनला डिलीवरी करिता क्लियरिंग सदस्या द्वारे पे-इन पूर्ण करेपर्यंत चिन्हित केली गेलेली खरेदी (लॉंग) तसेच विक्री (शॉर्ट) पोजिशनस वर लावले जाते. एकदा कालावधी मार्जिन लावला गेला, तर इतर सर्व मार्जिन सुद्धा लागू केले जाऊ शकतात.

जोपर्यंत सदस्य डिलीवरी घेण्यासाठी रक्कमेचा भरणा करत नाही, तोपर्यंत हे लावले जाऊ शकते जर सामान सर्व कागदोपत्री प्रमाणासह प्रस्तुत केले गेले, तर डिलीवरी कालावधी मार्जिन पासून मुक्ती दिली जाते.

डिलीवरी कालावधी मार्जिन अधिक असेल:

- स्पॉट प्राइस वॉलॅटिलिटीच्या 3 टक्के \$ 5 दिवस 99 टक्के व्हीएआर किंवा
- 25 टक्के

आयसीसीएल विशेष वस्तुच्या जोखिम विशेषतांच्या आधारावर उच्च डिलीवरी मार्जिन लावू शकतो.

7. अतिरिक्त तसेच विशेष मार्जिन

अतिरिक्त अस्थिरते प्रसंगी, विशिष्ट टक्केवारीत अतिरिक्त मार्जिन (खरेदी व विक्री दोन्ही बाजूस) आणि/किंवा विशेष मार्जिन (एकतर खरेदी बाजूस किंवा विक्री बाजूस), जे योग्य असेल, सर्व थकित पोजिशन्स वर लादली जाईल. आयसीसीएल द्वारे निर्दिष्ट केलेल्या अशा मार्जिन्सना सुद्धा लादले जाऊ शकते तसेच वेळोवेळी आयसीसीएल/बीएसई/सेबी द्वारे निर्धारित केल्यानुसार रोख अथवा कोलेटरल पैकी कोणत्याही स्वरूपात एकत्रित केले जाईल.

8. अतिरिक्त अॅड-हॉक मार्जिन्स

जोखिम निवारण उपायाच्या स्वरूपात, क्लियरिंग सदस्या द्वारे आयसीसीएलला वेळोवेळी निश्चित केल्या जाणा-या अतिरिक्त मार्जिनचा भरणा करण्याची आवश्यकता असू शकते. हे मार्जिन्स वरील उल्लेखित मार्जिन व्यतिरिक्त असेल, जे वेळोवेळी लावलेले आहेत किंवा लागू केले जाऊ शकतात.

मूळात, आयसीसीएल फक्त निम्नलिखित बाबींवर विचार-विमर्श केल्यानंतर अतिरिक्त मार्जिन लावेल:

- अतिरिक्त जोखिम प्रबंधन उपाय (जसे की एड-हॉक मार्जिन्स) सामान्यतः त्या परिस्थितींशी सामना करण्यासाठी आवश्यक असतील, ज्यांना जोखिम प्रबंधन प्रणालीला डिजाइन करते वेळी अनुमानित केले गेले नाही किंवा ज्यांचा अनुमान लावला जाऊ शकत नव्हता. जर कोणत्याही कालावधीत नियमिततेसह एड-हॉक मार्जिन लावण्याची आवश्यकता आहे, तर आयसीसीएलला तपासणी करावी लागेल की मार्जिन्स मध्ये उत्पन्न करण्याच्या परिस्थितींना योग्य स्वरूपात अनुमानित केले गेले आहे की नाही तसेच त्याचा समावेश सेबी द्वारे अनिवार्य जोखिम प्रबंधन प्रणाली मध्ये केला जाऊ शकतो की नाही. आयसीसीएल अशा परिस्थितींचे विश्लेषण करेल व यासंबंधी पुढील कारवाई करिता सेबीचे लक्ष वेधून घेईल.
- आयसीसीएल द्वारे लागू होणार्या कोणत्याही अतिरिक्त मार्जिन उद्देश्य मापदंडांवर (पॅरामीटर्स) आधारित असतील आणि ते विविध मापदंडांच्या आधारे सदस्यां मध्ये कोणताही भेदभाव करणार नाही.

9. केंद्रित (कॉन्ट्रेंशन) मार्जिन

आयसीसीएल कोणत्याही कमोडिटी मध्ये केंद्रित पोजिशन्सवर दीर्घावधीत केंद्रित पोजिशन्सच्या रोखेसाठी (लिक्विडेशन) पुरेसे केंद्रित मार्जिन लादू शकतो. थ्रेशओल्ड किंमतीवर केंद्रित मार्जिन लागू करण्यासाठी विभिन्न कारणे जसे ओपन इंटररेस्ट, केंद्रित आणि अंदाजित वेळेसहित बाजारातील ताणाच्या वेळी रोखेत संभावित कमी इत्यादि कारणांना लक्षात घेऊन केंद्रित मार्जिन निर्धारित केला जातो. लावल्या गेलेल्या केंद्रित मार्जिनची मात्रा केंद्रतेच्या स्तरावर वेगवेगळी असू शकते.

10. जोखिम मानकांचे अपडेशन

आयसीसीएल स्पॅन जोखिम प्रबंधन कारक हे दिवसाच्या आरंभी, दिवसा अखेरीस तसेच ट्रेडिंग तासांच्या दरम्यान महत्तम दोन तासांच्या कालावधीत अपडेट केले जाते.

11. मार्जिनचे प्रवर्तन आणि वसूली

वरील मार्जिन्सचे गणन ग्राहक स्तरीय पोर्टफोलियो व सदस्य स्तरावर सर्व ग्राहकांच्या (ग्राहकांच्या स्वतःच्या मालकीच्या पोजिशन्स सहित) एकूण पोजिशन्स वर केले जाते. मार्जिन्स क्लियरिंग सदस्याच्या लिक्विड संपत्ती मधून ऑनलाइन-रियल टाइम आधारा वर एकत्रित/समायोजित (अॅडजस्ट) केले जातील.

12. मार्जिन/पे-इन मध्ये वारंवार कमी होण्या बाबतीत उपाय:

एक महिन्यात कोणत्याही सदस्या द्वारे मार्जिन/पे-इन मध्ये कमी च्या प्रसंगी जोखिम कमी करण्याच्या उपायांची सुरुवात आयसीसीएल द्वारे केली जाईल:

- सदस्यास स्ववेयर ऑफ मोड वर ठेवले जाईल तसेच त्यास पोजिशन्स कमी करण्याची आवश्यकता असेल.
- पुढील एक महिन्या पर्यंत सदस्यास उच्च दरावर प्रारंभिक मार्जिन चार्ज केले जाईल, किंवा
- सदस्यास मागील एका महिन्याच्या क्युमुलेटिव्ह फंड्स/मार्जिन कमी च्या बरोबर दंडात्मक एक्सपोजर फ्री डिपॉजिटचा भरणा करावा लागेल, ज्यास पुढील एक महिन्याकरिता आयसीसीएल मध्ये ठेवले जाऊ शकते.
- आयसीसीएल अशा प्रकारच्या सदस्यांवर बारीक नजर ठेवेल.

13. मार्जिन भरणाची पद्धत

क्लियरिंग सदस्यास आयसीसीएल द्वारे निर्दिष्ट कोलेटरल मोड पैकी कोणत्याही एक वा अधिक मार्जिन प्रदान करावे लागेल. मार्जिन्स सदस्याच्या लिक्विड संपत्ती मधून रियल टाइम आधारा वर एकत्रित/समायोजित (अॅडजस्ट) केले जातील.

14. मार्केट टू मार्केट सेटलमेंट

टी + 1 दिवशी ट्रेडिंग सुरु होण्यापूर्वी मार्केट टू मार्केट लाभ व नुकसानाचे सेटलमेंट रोखेत केले जाईल. जर पुढील दिवसाच्या ट्रेडिंगच्या सुरुवातीच्या पूर्वी मार्केट टू मार्केट ऑब्लिगेशन्सला जमा केले गेले नाही, तर मार्जिनच्या वसूली मध्ये गेलेल्या वेळे दरम्यान संभावित तोट्यास कवर करण्यासाठी आयसीसीएल उच्च प्रारंभिक मार्जिन जमा करेल. फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टच्या सर्व ओपन पोजिशन्सना दैनिक सेटलमेंट प्राइस (डीएसपी) च्या आधारे फक्त रोखेत सेटल केले जाईल. आयसीसीएल द्वारे प्रत्येक ट्रेडिंग दिवसाच्या अखेरीस डीएसपीची गणना करून तिला जाहिर केले जाईल.

15. जोखिम कमी मोड (रिस्क रिडक्शन मोड)

प्रवेश (एंट्री) व निकास (एक्झिट) मर्यादा पुढे दिलेली आहे:

- क्लियरिंग सदस्य: कोलेटरलच्या 90 टक्के वापरावर आरआरएम मध्ये ठेवले जाईल तसेच 85 टक्क्यांहून कमी झाल्यास सदस्यास पुन्हा सामान्य मोड वर ठेवले जाईल.
- ट्रेडिंग सदस्य: क्लियरिंग सदस्यास त्याच्या ट्रेडिंग सदस्या द्वारे दिल्या गेलेल्या ट्रेडिंग मर्यादेच्या 90 टक्के वापरावर आरआरएम मध्ये ठेवले जाईल तसेच 85 टक्क्यांहून कमी झाल्यास सदस्यास पुन्हा सामान्य मोड वर ठेवले जाईल.

टिप्पण्या: पीसी-स्पॅन शिकागो मर्कटाइल एक्सचेंज (सीएमई) मध्ये नोंदणीकृत ट्रेड मार्केट आहे तसेच तेथे त्याचा वापर लायसेंस अन्वये केला गेला आहे. शिकागो मर्कटाइल एक्सचेंज पीसी-स्पॅन च्या कोणत्याही व्यक्ती किंवा इसमा द्वारे होणार्या वापरा संबंधित कोणतीही जबाबदारी घेत नाही.